



सत्यमेव जयते

# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग एक-मध्य उप-विभाग

वर्ष १०, अंक १८(४)]

बुधवार, एप्रिल ३, २०२४/चैत्र १४, शके १९४६

[पृष्ठे ३, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक ३८

प्राधिकृत प्रकाशन

सामान्य प्रशासन विभाग

हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा रोड, मंत्रालय,  
मुंबई ४०० ०३२, दिनांक ०३ एप्रिल, २०२४.

### अधिसूचना

क्रमांक सार्वसु-१०२४/प्र.क्र. ३३/जपुक (२९).— परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१चा २६) च्या कलम २५ मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८-जेयुडीएल-तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे सार्वत्रिक लोकसभा निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने खालील अनुसूचित दर्शविलेल्या मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करित आहे :—

अ.क्र	मतदानाचा वार व दिनांक	लोकसभा मतदार संघाचा क्रमांक व नाव
१.	शुक्रवार, दि. १९ एप्रिल, २०२४	९-रामटेक, १०-नागपूर, ११-भंडारा-गोंदिया, १२-गडचिरोली-चिमूर, १३-चंद्रपूर.
२.	शुक्रवार, दि. २६ एप्रिल, २०२४	५-बुलडाणा, ६- अकोला, ७-अमरावती, ८- वर्धा, १४-यवतमाळ-वाशिम, १५-हिंगोली, १६-नांदेड, १७-परभणी.
३.	मंगळवार, दि. ०७ मे, २०२४	३२-रायगड, ३५-बारामती, ४०-उस्मानाबाद, ४१-लातूर, ४२-सोलापूर, ४३-माढा, ४४-सांगली, ४५-सातारा, ४६-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, ४७-कोल्हापूर व ४८-हातकणंगले.
४.	सोमवार, दि. १३ मे, २०२४	१-नंदुरबार, ३-जळगांव, ४-रावेर, १८-जालना, १९-औरंगाबाद, ३३- मावळ, ३४-पुणे, ३६-शिरूर, ३७-अहमदनगर, ३८-शिर्डी व ३९-बीड.
५.	सोमवार, दि. २० मे, २०२४	२-धुळे, २०-दिंडोरी, २१-नाशिक, २२-पालघर, २३-भिवंडी, २४- कल्याण, २५-ठाणे, २६-मुंबई उत्तर, २७-मुंबई उत्तर-पश्चिम, २८ - मुंबई उत्तर-पूर्व, २९ - मुंबई उत्तर-मध्य, ३०-मुंबई दक्षिण-मध्य व ३१-मुंबई दक्षिण.

(१)

२. ही सार्वजनिक सुट्टी उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांनादेखील लागू राहिल. तसेच ही अधिसूचना राज्य व केंद्र शासनाच्या कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहिल.

३. सदर अधिसूचनाची माहिती व जनसंपर्क विभाग यांनी वृत्तपत्र व इतर प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध करावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रो. दि. कदम-पाटील,  
शासनाच्या उप सचिव.

क्रमांक सार्वसु -१०२४/प्र.क्र.३३/जपुक ( २९ )

**सामान्य प्रशासन विभाग**

हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक ३ एप्रिल, २०२४.

प्रति,

मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव,  
मा. राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक,  
मा. सभापती/मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा, यांचे सचिव,  
मा. उप सभापती/मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा, यांचे खाजगी सचिव,  
मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,  
मा.उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,  
सर्व मा.मंत्री/मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव /स्वीय सहायक,  
मा.विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानपरिषद / विधानसभा, यांचे स्वीय सहायक,  
मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,  
मंत्रालयीन विभागातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई,  
सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई,

- \* महाप्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई,
- \* प्राथोनोदरी व सिनियर मास्टर, मूल शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- \* प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- \* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- \* प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई / नागपूर,
- \* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
मुख्य आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई,  
मुख्य आयुक्त, लोक सेवा हक्क आयोग, मुंबई,  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांखालील सर्व विभाग प्रमुख /कार्यालय प्रमुख,  
महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-१, मुंबई,  
महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-२, नागपूर,  
महालेखापाल, लेखापरीक्षा, महाराष्ट्र १, मुंबई,  
महालेखापाल, लेखापरीक्षा, महाराष्ट्र २, नागपूर,  
उप महालेखापाल, भविष्य निर्वाह निधी कक्ष, मुंबई,  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- \* प्रादेशिक संचालक, महाराष्ट्र आणि गोवा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, फोर्ट, मुंबई,

- \* मुख्य महाव्यवस्थापक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, फोर्ट, मुंबई,
- \* महाव्यवस्थापक, एकात्मिक बँकिंग विभाग, भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई प्रादेशिक कार्यालय, फोर्ट, मुंबई,
- \* मुख्य लेखापाल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई,
- \* व्यवस्थापक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई,
- \* सचिव, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई,
- आयुक्त, सर्व महानगरपालिका,
- \* सर्व राज्यांचे मुख्य सचिव,
- \* भारत सरकारची सर्व मंत्रालये, नवी दिल्ली,
- \* महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई,
- \* महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे, चर्चगेट, मुंबई,
- \* महाव्यवस्थापक, कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन, नवी मुंबई,
- \* समाहारक, सीमाशुल्क, मुंबई,
- \* आयकर आयुक्त, मुंबई,
- \* समाहारक, केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई,
- \* प्रादेशिक पारपत्र अधिकारी, वरळी, मुंबई,
- \* विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली,
- \* संचालक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली,
- \* व्यवस्थापक, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, आय.डी.बी.आय.टॉवर, कफ परेड, कुलाबा, मुंबई-०५,
- \* सचिव, भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रस्ता, नवी दिल्ली ११० ००१ (यांना त्यांचे ECI/ PN/२३/२०२४, दि. १६ मार्च, २०२४ चे अनुषंगाने अग्रेषित),
- \* मुख्य निर्वाचन अधिकारी, निर्वाचन निलय, शेशाद्री रोड, बेंगलुरु (यांना भारतीय निवडणूक आयोग यांचे क्र. ECI/ PN/२३/२०२४, दि. १६ मार्च, २०२४ च्या पत्राच्या अनुषंगाने अग्रेषित),
- \* सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासन भवन, मंत्रालयासमोर, मुंबई,
- \* सचिव, इंडियन बँक्स असोसिएशन, स्टेडियम हाऊस, ६ वा मजला, वीर नरीमन रोड, मुंबई-२०,
- \* अध्यक्ष, महाराष्ट्र मानवी हक्क आयोग, मुंबई,
- \* अध्यक्ष, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, मुंबई,
- \* अध्यक्ष, महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई,
- \* अध्यक्ष, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण, मुंबई,
- महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ (त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी आवश्यक ते प्रसिद्धीपत्रक निर्गमित करावे, तसेच आकाशवाणी व दूरदर्शनद्वारे प्रसिद्धी द्यावी.),
- निवडनस्ती / सामान्य प्रशासन विभाग (२९),
- \* पत्राद्वारे.

**घ. जि. जाधव,**  
कार्यासन अधिकारी.

**GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT**

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya,  
Mumbai 400 032, dated 3rd April 2024.

**NOTIFICATION**

No. PHD-1024/C.R.33/ JAPUK (XXIX).—In exercise of the powers of Central Government under section 25 of the Negotiable Instruments Act, 1881 ( 26 of 1881) entrusted to it by the Government of India, Ministry of Home Affairs *vide* its Notification No.39/1/68/JUdl-III, dated the 8th May 1968, the Government of Maharashtra hereby declares Public Holidays on account of General Election of 2024 in the concerned Parliamentary Constituencies indicated in the Schedule as below :—

Sr.No.	Date of Polling	Serial No. and name of the Parliamentary Constituency
1.	Friday, 19th April, 2024	9-Ramtek, 10-Nagpur, 11-Bhandara-Gondiya, 12-Gadchiroli-chimur, 13-Chandrapur.
2.	Friday, 26th April, 2024	5-Buldhana, 6- Akola, 7-Amravati 8- Wardha, 14-Yavatmal-Washim, 15-Hingoli, 16-Nanded, 17-Parbhani.
3.	Tuesday, 7th May, 2024	32-Raigad, 35-Baramati, 40-Osamanbad, 41-Latur, 42-Solapur, 43-Madha, 44-Sangli, 45-Satara, 46-Ratnagiri-Shindhudurg, 47-Kolhapur, 48-Hatkanangle.
4.	Monday, 13th May, 2024	1-Nandurbar, 3-Jalgaon, 4-Raver, 18-Jalna, 19-Aurangabad, 33-Maval, 34-Pune, 36-Shirur, 37-Ahmednager, 38-Shirdi, 39-Beed.
5	Monday, 20th May, 2024	2-Dhule, 20-Dindori, 21-Nashik, 22-Palghar, 23-Bhiwandi, 24-Kalyan, 25-Thane, 26-Mumbai North, 27-Mumbai North West, 28-Mumbai North East, 29-Mumbai North Central, 30-Mumbai South Central, 31-Mumbai South.

2. The said public holiday will also apply and be available to the registered voters of the poll-bound areas even if they are working outside the territorial limits of such areas, notwithstanding whether or not such voters belong to Central or State Government Offices, Central/State Government undertakings or other entities.

3. Directorate General of Information and Public Relations will give wide publicity of this notification through print and electronic media.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

**R. D. KADAM-PATIL,**  
Deputy Secretary to Government.

No. PHD-1024/C.R.33/Japuk (XXIX)

**General Administration Department**

Hutatma Rajguru Chowk,

Madam Cama Road,

Mantralaya, Mumbai 400 032.

Dated 3rd April 2024.

To,

The Principal Secretary to the Hon. Governor,

The Comptroller, Hon. Governor's Household, Mumbai,

The Secretary to Hon. Chairman / Hon. Speaker, Maharashtra Legislative Council /Assembly,

The Private Secretary to Hon. Deputy Chairmen / Hon. Deputy Speaker, Maharashtra Legislative Council / Assembly,

The Additional Chief Secretary, to the Hon. Chief Minister, Mantralaya, Mumbai,

The Secretary, to the Hon. Deputy Chief Minister, Mantralaya. Mumbai,

The Private Secretaries/Personal Assistants to all Hon. Ministers/Hon. Ministers of State,

The Private Secretaries/Personal Assistants to Hon. Leader of Opposition, Maharashtra Legislative Assembly/Council,

The Chief Secretary, General Administration Department, Mantralaya, Mumbai,

All Additional Chief Secretaries, Principal Secretaries and Secretaries to all Departments of Mantralaya, Mumbai,

All Departments of Mantralaya, Mumbai,

\* The Registrar General, High Court, Mumbai,

\* The Prothonotary and Senior Master, Original Side, High Court, Mumbai,

\* The Registrar, High Court,Appellate Side, Mumbai,

\* The Secretary, Maharashtra Public Commission, Mumbai,

\* The Principal Secretary,Maharashtra Legislature Secretariat, Mumbai/Nagpur,

\* The Registrar, Office of the Lokayukta and Upa-Lokayukta, Mumbai,

\* Chief Commissioner, State Information Commission, Mumbai,

\* Chief Commissioner, Right to Public Service Commission, Mumbai,

All Divisional Commissioners,

All Collectors,

All Chief Executive Officer of Zilla Parishads,

Head of the Department/Head of the Office under all Departments of Mantralaya,

The Accountant General, Accounts and Entitlement , Maharashtra-I, Mumbai,

The Accountant General, Accounts and Entitlement,Maharashtra-II, Nagpur,

The Accountant General, Audit, Maharashtra,I, Mumbai,

The Accountant General, Audit, Maharashtra-II, Nagpur,

\* Deputy Accountant General, Provident Fund Branch, Mumbai,

The Pay and Accounts Officer, Mumbai,

The Resident Audit Officer, Mumbai,

\* The Regional Director, Maharashtra and Goa Reserve Bank of India, Mumbai Regional Office, Fort, Mumbai,

\* The Chief General Manager, Human Resource Management Department, Reserve Bank of India, Mumbai,

Regional Office, Fort, Mumbai,

\* The General Manager, Integrated Banking Department, Reserve Bank of India, Mumbai ,

Regional Office, Fort, Mumbai,

- \* The Chief Accountant, Reserve Bank of India, Mumbai,
- \* The Manager, Reserve Bank of India, Mumbai,
- \* The Secretary, Mumbai Port Trust,  
All Municipal Commissioners,
- \* The Chief Secretaries of all State Governments,
- \* All Ministeries of the Government of India, New Delhi,
- \* The General Manager, Central Railway, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai,
- \* The General Manager, Western Railway, Churchgate, Mumbai,
- \* The General Manager, Konkan Railway Corporation, New Mumbai,
- \* The Collector of the Customs, Mumbai,
- \* The Commissioner of Income Tax, Mumbai,
- \* The Collector of Central Excise, Mumbai,
- \* The Regional Passport Officer, Worli, Mumbai,
- \* The Special Commissioner, Maharashtra Sadan New Delhi,
- \* Director, Maharashtra Information Centre, New Delhi,
- \* The Manager, Industrial Development Bank of India, I.D.B.I. Tower, Cuffe Parade, Colaba, Mumbai-05,
- \* The Secretary, Election Commission of India, Nirvachan Sadan, Ashoka Road, New Delhi 110 001 (With reference to letter No.ECI/PN/23/2024, dated 16th March, 2024 of Election Commission of India ),
- \* The Chief Electoral Officer, Nirvachana Nilaya, Sheshadri Road, Bangalore (With references to letter No.ECI/PN/23/2024, dated 16 March, 2024 of Election Commission of India),
- \* The Secretary, State Election Commission, New Administrative Building, Mumbai,
- \* The Secretary, Indian Banks Association, Stadium House, 6th Floor, Veer Nariman Road, Mumbai-20,
- \* Chairman, Maharashtra State Human Right Commission, Mumbai,
- \* Chairman, Maharashtra Electricity Regulatory Commission, Mumbai,
- \* Chairman, Maharashtra State Police Complaint Authority, Mumbai,
- \* Chairman, Maharashtra Real Estate Regulatory Authority, Mumbai,  
The Director General of Information and Public Relations, Mumbai 400 032,  
(With a Request to give wide publicity by issuing a press note as also through TV and Radio)  
Select File, General Administration Department, Desk-Japuk (XXIX),
- \* By letter.

G. J. JADHAV,  
Section Officer.